

July 6, 2018

The Secretary,
Listing Department,
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy
Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 531642

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Limited,
'Exchange Plaza', C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
Scrip Symbol: Marico

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“the SEBI Regulations”)

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed Notice of the Board meeting scheduled to be held on **Thursday, August 2, 2018**, published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) on July 5, 2018.

Kindly take the above on record and acknowledge the receipt.

Thank you,

Yours faithfully,
For Marico Limited


Hemangi Ghag

Company Secretary & Compliance Officer



Encl: As above

g
d
110001
www.pnbhousing.com
NG
ns and Disclosure
en that a meeting
d to be held on
d take on record/
Financial Results
any's website at
ck Exchanges at
Finance Limited
Sd/-
Sanjay Jain
Head Compliance

marico
MARICO LIMITED
CIN: L15140MH1980PLC049208

Regd Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East),
Mumbai - 400 098 Tel No. 022-6648 0480; Fax: 022-2650 0159
Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE

Pursuant to the relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Thursday, August 2, 2018** at 9th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai-400098, to inter-alia consider and approve the un-audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2018.

For further details, kindly visit:
<http://marico.com/india/investors/documentation>;
BSE- <http://www.bseindia.com/>; and
The National Stock Exchange of India Limited-
<http://www.nseindia.com/>

By order of the Board
Hemang Ghag
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: July 4, 2018

murugappa
nited
derabad - 500 003
51PLC000892
www.coromandel.biz
ing Obligations
Notice is hereby
e Company will
er and approve
e quarter ended
s website at
Exchanges at
national Limited
Sd/-
P Varadarajan
pany Secretary

BLUE DART EXPRESS LIMITED

Regd. Office: Blue Dart Centre, Sahar Airport Road, Andheri (E),
Mumbai 400 099. Tel: 022-28396444 Fax: 022-28244131
Email: communications@bluedart.com Website: www.bluedart.com
CIN : L61074MH1991PLC061074

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the certificate(s) of BLUE DART EXPRESS LIMITED for under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Company for issue of Duplicate Share Certificate(s).

Sr. No.	Regd. Folio No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos.	
					From	To
1	0020575	MADHUSUDAN LAL KHANNA	50	100756	6801451	6801500
2	G12246	GIRDHAR LAL DAGA BINA DAGA	100	44025	6922501	6922500

Any person who has / have claim (s) in respect of the said security (ies) should lodge such claim (s) in writing with Registrar & Transfer Agent of the Company viz. LINK INTIME INDIA PVT. LTD, 247 Park, C-101, 1ST floor, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 within 7 (seven) days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

for Blue Dart Express Limited
Sd/-
Tushar Gunderia
Company Secretary &
Head-legal & Compliance

Place : Mumbai
Date : 05.07.2018

ADITYA BIRLA CAPITAL
www.adityabirlacapital.com

Hindustan Unilever Limited

Registered Office: Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai 400 099. CIN: L15140MH1933PLC002030,
Web: www.hul.co.in, Email: levercare.shareholder@unilever.com,
Tel: +91 22 39832285 / 39832452

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 16th July, 2018 at Mumbai, inter-alia, to consider the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2018.

For Hindustan Unilever Limited
Dev Bajpai
Executive Director,
Legal & Corporate Affairs



as for truckers while Gulf Oil has with brand ambassador, MS Dhoni



e customer KS

ew age tools to give fresh impetus to old es, but how relevant are these today

16, had asked ad images and of the real-life at they were short list of stocded and aired idea is to use uild a commu-se of pride in inculcating a vement among end long hours d are prone to ession, lube e also keen to e of well-being. or instance has oga regimen for ommunity, for g on account of s they spend l. and well-known dian marketer's ach out to truck-s with direct p-while spending ercials. It helps in a highly com-t. Industry offi-lubricants mar-

the bazaar market. Overall, the Indian lubricant market, the world's third-largest, is estimated to be worth \$4.5 billion, at about 2,500 million litres. Ambi Parameswaran, CEO of Brand-Building.com says, "Lubricant makers have been trying to reach the truck driver population through unique media for a long time. In the past they used to distribute audio cassettes with film songs that could be used by truckers on their long drives. These cassettes used to have jingles interspersed with popular songs. Later they used radio as a critical medium." Currently environment, ecology and health are popular narratives in brand communication. In June Castrol India unveiled a marketing campaign titled 'Beach'. The ads revolve around a bunch of young bikers undertaking a beach-cleaning drive. Castrol

ing the lubricants) and truck drivers. "So I am a little surprised that lubricant brands are back to giving back rub to truck drivers. Given the move towards large fleets, consolidated go-downs and warehouses, we should be seeing lubricants being sold more on a B2B basis and not in the bazaar," he adds. Castrol is not the only brand on the truckers' trail. Gulf Oil has steadily increased spend on on-the-ground branding in India. According to company officials, about eight years back, the company spent three percent of its topline on such initiatives. Today, this percentage has risen to seven. The investments have paid off according to Gulf Oil. "In the market if you take feedback, in the last three to five years, you will hear "Abhi Gulf ka aadmi dikhta hai (We see Gulf Oil rep-

"Lubricant makers have been trying to reach the truck driver population through unique media for a long time"

AMBI PARAMESWARAN
CEO, BRAND-BUILDING.COM

जाहीर सूचना

श्री. विनोद शांताराम मोरे पत्ता- खोली नं. G-१, तळमजला, विंग-अ, विकास संकल्प सह. गृह. नि. संस्था मर्या., संकल्प सहनिवास, नागरी निवारार परिषद/वसाहत, झोन ४, जन. ए. के. वैद्य रोड, गोरगाव (पू), मुंबई - ६५. सदर सदनिका विक्रीस ठरवली आहे. संस्थेमधील मागासवर्गीय कोटा अबाधित करण्यासाठी इच्छुक मागासवर्गीय व्यक्तीने योग्य कागदपत्रासह जाहिरात दिलेल्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत संपर्क साधावा.

जाहीर सूचना

श्री. रविंद्र महादेव पवार पत्ता- खोली नं. ६, इमारत क्र. ६५, पहिला मजला, विंग-ब, गोवर्धन ना. नि. प. सह. गृह. नि. संस्था मर्या., प्लॉट नं. ६५, जन. ए. के. वैद्य रोड, गोरगाव (पू), मुंबई - ६५. सदर सदनिका मागासवर्गीय कोट्यातून मिळाली असून विक्रीस ठरवली आहे. संस्थेमधील मागासवर्गीय कोटा अबाधित करण्यासाठी इच्छुक मागासवर्गीय व्यक्तीने योग्य कागदपत्रासह जाहिरात दिलेल्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत संपर्क साधावा.

जाहीर नोटीस

माझे अशील श्रीमती हर्षदा अधिषेक सोनवणे, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटीस देत आहे की, माझे अशील खालील नमूद निवासी मिळकत मूळ भाडेकरू श्री. मारुती बाबाजी सोनवणे (मयत २६.०५.१९७९) यांचे नावावरून स्वतःचे नावे हस्तांतरित करित असून सदर मिळकतीबाबत जर कोणा व्यक्तीचा, संस्थेचा, बँकेचा किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिकार किंवा हरकत असल्यास माझ्या खालील पत्त्यावरील व मा. प्रशासकीय अधिकारी, मालमत्ता, 'एफ' नॉर्थ विभाग, म्युनिसिपल बिल्डिंग, माटुंगा, मुंबई-४०० ०२८ या पत्त्यावर आपली हरकत १४ दिवसांच्या आत पुराव्यानिशी सादर करावी, अन्यथा सदर दावे माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत.

मिळकतीचा तपशील

रूम नं. ११५, काचकारखाना चाळ, जी. डी. आंबेकर मार्ग, वडळा, मुंबई ४०० ०३१.

सही/-

अॅड. सुजाता आर. बाबर

पत्ता: २६, गौरताज बिल्डिंग, २२१, डॉ. बी. ए. रोड, हिंदमाता, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४

जाहीर सूचना

याद्वारे जनतेच्या सदस्यांना कळविण्यात येते की, मी टेशीस् बिझनेस अँड प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन क्र. यू२८९००एमएच२०११पीटीसी२२१२२१) या कंपनीतून संचालक या पदाचा ३ जुलै, २०१८ या तारखेला राजीनामा दिला आहे. यापुढे मी कंपनीच्या आदेशासाठी किंवा कंपनीचे सध्याचे संचालक श्री. डिकी सिन्हा यांच्या किंवा कंपनीच्या कोणत्याही कार्यास प्रत्यक्ष/किंवा अप्रत्यक्ष जबाबदार राहणार नाही. कोणाही व्यक्तींना जर कंपनीबरोबर व्यवहार करायचा असेल तर त्यांनी त्याचा खर्च आणि त्याचा परिणाम स्वतःच्या जबाबदारीवर करावा. मुंबई दिनांक: ३ जुलै, २०१८

(जयंता मुखर्जी)

जाहीर सूचना

माझ्या अशीलाच्या सूचनेनुसार आम्ही श्री. रमेश एच. अडवाणी यांच्या पालतपत्तेच्या नामाधिकारका तपास करत आहोत, ज्यांचे श्याम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे ५ शेअर्स रुपये १००/- प्रत्येकी विभिन्न धारक क्र. ०१९२६ ते ०१९३० आहेत आणि प्लॉट क्र. ६२ चे सर्व लाभार्थी हक्क, नामाधिकार आणि हिनसंबंध, मोजमापित ८२५ चौ. फू. समान ते ७६.६७ चौ. मीटर किंवा अंदाजे कापेट एरिया, ६ वा मजला, बिल्डिंगला श्याम निवास म्हणून ओळखले जाते, स्थित ५१ भुलाभाई ट्रेसस रोड, मुंबई-४०० ०२६. कोणा व्यक्तीला किंवा व्यक्तींना सदर शेअर्सवर किंवा सदर पत्त्यावर दावा करायचा असेल तर त्यांनी लिखित स्वरूपात संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासहित सदर दावा निम्नस्वाक्षरीकारांकडे ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत करावा, कसूर केल्यास त्यानंतर कोणताही दावा त्यागित आहे असे गृहीत धरण्यात येईल.

जय आर. हिरानंदानी

वकील,

ठिकाण: मुंबई

५०४ ए/बी, निलकंठ,

दिनांक: ०४ जुलै, २०१८

९८, मरीन ड्राइव्ह, मुंबई-४०० ००२.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम
(बृहन्मुंबई महानगरपालिका)

श्री. मिलिंद वा. चाचले (बसवाहक ११३२११), वे.पू.क्र. ३२/२५, वाहतूक विभाग, दिंडोशी आगार यांना कळविण्यात येते की, आपण जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये एकूण १८ दिवस परवानगीशिवाय नेहमी कामावर गैरहजर राहिल्यामुळे आपणाविरुद्ध स्या.आ.क्र. २०(एफ) - परवानगीशिवाय नेहमी कामावर गैरहजर राहणे अन्वये आरोपपत्र क्र. गैर/आप/दिंडोशी/२८/२०१८ दि. ०३/०५/२०१८ रोजी तयार करण्यात आले व सदर प्रकरणाची चौकशी दि. १८/०६/२०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता दिंडोशी वाहतूक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. आपण कामावर येत नसल्याने आपल्या सेवाभिलेखामधील उपलब्ध सातक्रुझ (पूर्व) येथील पत्त्यावर नोंदणीकृत पोच पावतीद्वारे आरोपपत्र पाठविले असता आपण सदर आरोपपत्र लिफाफा 'नॉट नोन' अशा पोस्टाच्या शेऱ्यासह परत पाठविण्यात आला.

श्री. चाचले (बसवाहक ११३२११) यांना कळविण्यात येते की, सदर आरोपपत्र प्रकरणाची चौकशी पुन्हा दिनांक १०/०७/२०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता दिंडोशी वाहतूक कार्यालय, दिंडोशी आगार, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०१७ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या चौकशीकरीता आपण स्वतः किंवा आपले कामगार प्रतिनीधी (असल्यास) यांच्यासोबत सदर दिवशी चौकशीस उपस्थित रहावे. जर आपण सदर दिवशी, वेळी चौकशीस गैरहजर राहिला तर आपणांस या आरोपपत्र चौकशीमध्ये स्वारस्य नसल्याचे गृहित धरून आपल्या अनुपस्थितीत सदर आरोपपत्र प्रकरणाची सुनावणी एकतर्फी चालविण्यात येईल व सदर चौकशीचा आदेश आपल्यावर बंधनकारक राहिल.

बृ.मुं.वि.पु. आणि उपक्रमासाठी

सही/-

(सदानंद स. सावंत)

वरिष्ठ वाहतूक अधिकारी (दिंडोशी)

सक्षम अधिकारी

जसज/आव्य(दिंडोशी)/६२/२०१८

Aptech

Unleash your potential

सीआयएन क्र.: एल७२९०एमएच२०००पीएलसी२३८४१

नोंदणी कार्यालय: अंपटेक हाऊस, ए-६५, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.

संपर्क क्र.: ०२२-२८२७३००, फॅक्स क्र.: ०२२-२८२७३२९९

ईमेल: info@aptech.ac.in वेबसाईट: www.aptech-worldwide.com

marico

मेरीको लिमिटेड

सीआयएन: एल५५१४०एमएच२०१८पीएलसी०४९२०८

नोंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, ग्रँड पॅलाडीयम, १७५, सीएसटी रोड, कलीना, सांतक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८. दुर.क्र.: ०२२-६६४८०८८० फॅक्स: ०२२-२६५००१५९

वेबसाईट: www.marico.com ई-मेल: investor@marico.com

सूचना

सेबी (लिटिंग ऑफिशियल अँड डिस्क्लोजर इन्व्हायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या आवश्यक नियमांनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०१८ रोजी संपलेली तिमाही वर्षाकरिता कंपनीचे स्थायी व एकत्रित अतिवृत्ति निष्कर्ष व अतिवृत्ति अहवालांचा विचारनिमित्तय कल्पे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, दि. २ ऑगस्ट, २०१८ रोजी ८वा मजला, ग्रँड पॅलाडीयम, १७५, सीएसटी रोड, कलीना, सांतक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००९८ येथे आयोजित करण्यात येत आहे.

पुढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या

http://marico.com/india/investors/documentation;

वीएसई: http://www.bseindia.com/; आणि

द नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड:

http://www.nseindia.com/

ठिकाण: मुंबई

दिनांक: ४ जुलै, २०१८

मंडळाच्या आदेशानुसार

हेमांगी घाग

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



DAMDAR GROUP

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंद. कार्या: १९/२२ आणि २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग,

वरळी, मुंबई-४०००१३

कांपीट आयडेंटिटी क्रमांक: एल१७१९एमएच१९८७पीएलसी०४५५७५

दूर: +९१-०२२-६६६९०३०१ * फॅक्स: ०२२-६६६९ ०३०८

* ई-मेल: cs@damodargroup.com * www.damodargroup.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही शनिवार, २८ जुलै, २०१८ रोजी सकाळी ११.३० वा. महेश्वरी भवन, ६०३, चिप बाजार, (जे. एस. रोड), मुंबई-४००००२ येथे घेण्यात येणार आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल, अंतिम वित्तीय विवरण आणि त्यावरील अहवाल, प्रतिपत्नी प्रपत्र आणि उपस्थिती पत्र हे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ईमेल पत्रे नोंदविलेल्या सभासदांना पाठविण्यात आले आहेत आणि त्यांचे ईमेल पत्रे न नोंदविलेल्या सभासदांना कुरियर/पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. सदर एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट: www.damodargroup.com वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि त्यांतर्गत बनवलेले नियम आणि लिटिंग रेग्युलेशन्सचा रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांसोबत इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीने मतदान करणे त्यांना शक्य तिच्या होण्यासाठी ई-मतदान सुविधा पुरविण्याचा आनंद होत आहे. कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुढीलवेळी ई-मतदान सुविधा घेतली आहे. विशाल मनसेटा अँड कं., कार्यरत कंपनी सचिव यांचे प्रोग्रायटर सीएस विशाल मनसेटा यांची ई-मतदान प्रक्रिया मोकळ्या आणि पारदर्शक पध्दतीने घेण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ई-मतदानाचा कालावधी बुधवार, २५ जुलै, २०१८ रोजी (स. ९.०० वा.) सुरू होईल आणि शुक्रवार, २७ जुलै, २०१८ रोजी (साय. ५.०० वा.) संपेल. त्यानंतर ई-मतदान मॉड्यूल मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे बंद करण्यात येईल. सभासदाने एकदा ठरावावर मतदान केले तर त्याला ते नंतर बदलण्यास अनुमती देण्यात येणार नाही. सभासदाने मतदानाचे हक्क कट ऑफ तारीख शुक्रवार, २०, २०१८ रोजीस त्यांनी धार केल्यास सममाणाच्या संख्येनुसार असतील. ई-व्होटिंगबाबत काही चौकशी/अडचणी असल्यास फ्रॅन्चटिटी आस्क्रड क्वेश्चन ('एफएक्यूज') चा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान मॅन्युअल www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com सीडीएसएलवर ई-मेल लिहून पाठवावा.

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/-

सुबोध कुमार सोनी

कंपनी सचिव

दिनांक: ०४.०७.२०१८

ठिकाण: मुंबई

सार्वजनिक सूचना

याची नोंद घ्यावी की, आम्ही बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये आणि विद्यमान कंपनी अधिनियम, २०१३ अन्वये विधिसंस्थापित असलेली एक कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय: नोशिवरन मॅन्शन, तिसरा मजला, हेन्री रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००९ येथे आहे ('मालक') यांच्या महुसारी-मौजे पोईसर, तालुका बोरिवली येथील यात या सोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या त्यांच्या जमिनीच्या ('जमिनी') संबंधातील हक्कविलेखांचे अन्वेषण करीत आहोत.

सदर जमिनीमध्ये आणि/किंवा त्यातील एफ एस आय आणि/किंवा टीडीआर किंवा कोणताही भाग यामधील आणि/किंवा त्या संबंधातील हक्क विळेख यामध्ये विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, वाटप, अदलाबदल, देगणी, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेदारी, पोट-भाडेदारी, अनुबन्धी, भोगवटा अधिकार, कच्चा, वापट, भोगवटा, गहाण, आकार, धारणाधिकार, न्यास, भार, वारसा, मृत्युपत्र, मृत्युपत्रित अभिलेख, मृत्युपत्रप्रमाणे, प्रशासकीय पत्र, मृत्युपत्रित संपत्ती, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/तडजोड, सुविधाधिकार, परिरक्षा, हुकुमनामा, एखाद्या न्यायलयाचा न्यायनिर्णय किंवा आदेश, करारनामा, विकास अधिकार, संयुक्त साहस, सहयोग किंवा शक्य कोणती असेल तर त्याद्वारे कोणाचाही अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ दावा किंवा